

अग्नीपासून वनांचे संरक्षण करण्यासाठी तरतूद

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय आविवि-२००७/प्र.क्र.१२५/का.९
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२
दिनांक : २४ सप्टेंबर, २००७

वाचा : १) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र.बीयुडी २००७/प्र.क्र.५०/का.७,
दिनांक १४ सप्टेंबर, २००७


शासन निर्णय : महाराष्ट्र (व्दितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २००७ (सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २०) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार, दिनांक २७ जुलै, २००७ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पिय तरतुदीच्या वितरणांसाठी पारीत झाला आहे. शासनाने उपरोक्त शासन निर्णयान्वये योजनांच्या तरतुदी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त खर्च करण्यासाठी ठेवण्यास मंजूरी दिली आहे. त्यानुसार अग्नीपासून वनांचे संरक्षण करण्यासाठी तरतूद या योजनेकरिता जनजाती क्षेत्र उपयोगनेखाली रुपये १०.०० लक्ष व जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोगनेखाली रुपये ०.५० लक्ष इतकी तरतूद प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या अधिनस्त ठेवली आहे. सदर तरतूद खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

२. प्रधान वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी याच योजनेवर चालू वित्तीय वर्षात सदर मंजूर तरतूद सदर योजनेच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून कॅश फ्लो प्रमाणे खर्च करावी. मंजूर तरतुदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी. या योजनेवर झालेल्या खर्चाचा अहवाल सहसूल व वन विभागास तसेच आदिवासी विकास विभागास सादर करावा.

३. उपरोक्त खर्च " मागणी क्रमांक टी - ५ मुख्य लेखाशीर्ष २४०६ - वनीकरण व वन्य जीवन - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती क्षेत्र उपयोगने - ०१ - वनीकरण -१०१ - वन संरक्षण व विकास - राज्य योजनांतर्गत योजना (००) (०२) अग्नीपासून वनांचे संरक्षण करणे (२४०६ २३३९)" या लेखाशीर्षाखाली तसेच " मागणी क्रमांक टी - ५ मुख्य लेखाशीर्ष २४०६ - वनीकरण व वन्य जीवन - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती क्षेत्राबाहेर उपयोगने - ०१ - वनीकरण -१०१ - वन संरक्षण व विकास - राज्य योजनांतर्गत योजना (००) (०२) अग्नीपासून वनांचे संरक्षण करणे (२४०६ २३४८)" या लेखाशीर्षाखाली मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००७०९२४१७२१२३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,


(र.प्र.आटे)
अवर सचिव

प्रति,

प्रधान मुख्य वन संरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

महालेखापाल (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र - १, मुंबई

महालेखापाल (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र - २, नागपूर

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / अमरावती / नागपूर

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

सर्व जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

वित्त विभाग (व्यय - १४ / अर्थसंकल्प- १० व १७), मंत्रालय, मुंबई

सह संचालक (तांत्रिक) लेखा व कोषागारे, मुंबई

महसूल व वन विभाग (वने), मंत्रालय, मुंबई

सर्व कार्यासने आविवि, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती